

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.8/ /2022

दिनांक : /01/2023

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 51DO013688800 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. अशोक लच्छमन जुमानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 162 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. वंशीका संजय जोगरीया रा- बॅरेक नं. 1871 समोर, सेक्शन-39 उल्हासनगर-5 यांनी दिनांक- 03/01/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300000120) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी वंशीका संजय जोगरीया अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. राधीका कमल कलानी (लिहून देणार) श्री/श्रीम. वंशीका संजय जोगरीया (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत रिलीज डिडची छायांकित प्रत (अ.क्र. 101/05 दिनांक: 15/12/2022)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 102/05 दिनांक: 15/12/2022)
- 4) दिनांक 21/12/2022 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

(लक्ष्मण कामडी)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 51DO013688800 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. वंशीका संजय जोगरीया अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(सुंदर लाडगे)

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांना उल्हासनगर महानगरपालिका

(मनोज गोवलानी)

उप कर निर्धारक व संकलक



(जेठानंद करमचंदानी)

कर निर्धारक व संकलक



No. UMC/TD/UNIT-8/773/2022
Token No. 41202300000120

Date- 11 /01/2023
Sr. No. 51/2746

To,
SMT. VANSHIKA SANJAY JOGRIYA
Opp. Bk. No. 1871 Section-39
Ulhasnagar-5


Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 51/2746 Of Mpl Assessments Register
Ref:- Your Notice Dated: 03/01/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of Ashok Lachman Jhumani Under Ward No. 51
Property No. 51DO013688800 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in
the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 102/05	Dt: 15/12/2022
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 21/12/2022
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely RELEASE DEED	No: 101/05	Dt: 15/12/2022
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-respresentation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

old